

In Preparing the financial statements, management is responsible for assessing the entity's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the entity or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those charged with governance are responsible for overseeing the entity's financial reporting process.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

Our objectives are to obtain responsible assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

Further to our comments in the notes of accounts annexed annexure "A" herewith, we report that:

- a) The Balance Sheet and Income and Expenditure Account are in agreement with books of accounts. The financial statements are prepared by the management.
- b) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge are necessary for the purpose of audit except financial transitions took place at all talukas of Satara District.
- c) In our opinion and to the best of our knowledge and according to the information given to us, the aforesaid Balance Sheet and Income and Expenditure Account give a true and fair view.
 - i) In case of the Balance Sheet of the above said Trust as at 31/03/2023 and
 - ii) In case of Income and Expenditure Account of the excess of Income over Expenditure credited to project fund account.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place: Satara

Date : 16/06/2026

UDIN: 26034397GUFTLY2515

AUDITOR'S REPORT

Opinion

We have audited the enclosed Financial Statements of District Mineral Foundation Trust Fund (hereinafter referred to as "DMF") of District Office, Satara formed under sub-section (1) of section 9B of the Mines and Minerals (Development and Regulation) Act 1957 for the period from 01 April 2022 to 31 March 2023. The financial statements comprise of Balance Sheet as on 31.03.2023 and Income and Expenditure Account and Receipt and Payment Account Annexed herewith, for the year ended on that date.

In our opinion, the accompanying financial statements give a true and fair view of the financial position of the Trust as at March 31, 2023, and of its financial performance for the year then ended in accordance with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI).

Basis of opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by ICAI. Our responsibilities under those standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the entity in accordance with the Code of Ethics issued by ICAI and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements

The Managing Committee of the DMF (Hereinafter referred to as "Management") is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the state of affairs, results of operations and cash flows of the entity in accordance with the accounting principles generally accepted in India. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 16/06/2026

UDIN: 26034397GUFTLY2515

Observations –

- a. During the period under audit, we have observed that there were only receipts of DMF from the all Talukas under Satara district and no any expenses were made by the trust through cash or bank. Only bank charges were debited by the Bank.
- b. There is one bank account maintained for the savings account.
- c. There is no uniformity in presenting letters regarding payment to DMF's by different Talukas.
- d. Appropriate follow up procedure should be adopted by the trust regarding dishonoured cheques in bank.
- e. Proper ledger accounts should be opened for each contractor at all Taluka level, which will give the exact position of the particular Contractor.
- f. Where there is no proper taluka head available for receipt of DMF fund the figures are consolidated in 10% DMF on Royalty.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 16/06/2026

DISTRICT MINERAL FOUNDATION, SATARA
Receipt & Payment Account
For the year ended 31 st March, 2023

Receipt		Amount	Payment		Amount
To Opening Balance		28777832.87	By Expenses		9744471.00
State Bank of India	28777832.87		Account Writing Fees	36000.00	
			Advertisement Expenses	449524.00	
To DMF on Royalty Received		43482156.00	Audit Fee	114400.00	
10% DMF on Royalty Karad	12435078.00		Bank Charges	1652.00	
10% DMF on Royalty Khandala	1810815.00		Consultancy Fees	1376200.00	
10% DMF on Royalty Koregaon	2037170.00		Office Renovation Expenses	300000.00	
10% DMF on Royalty Maan	2614549.00		Road Work Mukhya Lekha Vitta	1730637.00	
10% DMF on Royalty Patan	998082.00		Adhikari ZP		
			Technical Report (Dagad		
10% DMF on Royalty Phaltan	11128031.00		Khan)	5192000.00	
			Travelling Expenses (Van		
10% DMF on Royalty Satara	7087694.00		Rent)	312000.00	
10% DMF on Royalty Vaduj					
(Khatav)	1268906.00		Computer	156650.00	
10% DMF on Royalty Wai	2886862.00		Xerox Machine	42679.00	
10% DMF on Royalty Medha					
(Jawali)	1201915.00		TDS	32729.00	
10% DMF on Royalty					
Mahableswhar	13054.00				
			By Closing Balance		62515517.87
			State Bank of India	62515517.87	
Total		72259988.87	Total		72259988.87

For Ajit P. Ranade & Co.
Chartered Accountants
FRN. 100231W

CA Ajit P. Ranade
Partner
M. No. 034397
UDIN : 26034397GUFTLY2515

वित्तीय विवरणपत्रे तयार करताना, आर्थिक विवरणपत्रक तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, अमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधातील महत्वाच्या बाबी चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल.

ज्याच्यावर प्रशासनाचे शुल्क आकारले जाते त्या घटकांच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यास जबाबदार आहे.

लेखापरिक्षकाची जबाबदारी आर्थिक वर्षाच्या विवरणपत्रकासाठी

आर्थिक विवरणपत्रके चुकीच्या विधानापासून मुक्त आहेत की नाहीत आणि चुकीच्या किंवा फसवणूकीच्या गोष्टीवर मत व्यक्त करणे ही आमची उद्दिष्टे आहेत. वाजवी आश्वासन हे उच्च पातळीचे आश्वासन आहे, परंतु SAs नुसार केलेल्या लेखापरीक्षणानुसार या भौतिक चुकांचे विधान शोधून काढेल असे नाही. चुकीच्या विधानामुळे फसवणूक किंवा चुका उद्भवू शकतात आणि वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे ही विधाने वापर करत्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात.

या सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” खात्यांच्या नोट्समधील आमच्या टिप्पण्यांनंतर, आम्ही अहवाल देतो की;

अ) ताळेबंद पत्रक आणि उत्पन्न आणि खर्च खाते हिशोबांच्या पुस्तकाशी जुळत आहेत. आर्थिक विवरणपत्रे व्यवस्थापनाद्वारे तयार केलेले आहेत.

ब) सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झालेली आर्थिक स्थित्यंतरे वगळता लेखा परीक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि स्पष्टीकरणे आम्ही प्राप्त केली आहेत.

क) आमच्या मते आणि आमच्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, उपरोक्त ताळेबंद आणि उत्पन्न आणि खर्च खाते खरा आणि न्याय्य आहे.

- ताळेबंदपत्रकाच्या संबंधात ट्रस्टच्या बाबतीत ३१.०३.२०२३
- प्रकल्प निधी खात्यात जमा केलेल्या खर्चापेक्षा उत्पन्नाचे प्रमाण जास्त झाल्यास उत्पन्न आणि खर्च खात्याच्या बाबतीत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक


एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १६/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN: 26034397GUFTLY2515



लेखापरिक्षण अहवाल

मत —

खाण व खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७ च्या कलम ९ब च्या पोट कलम (१) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कार्यालय, सातारा यांच्या जिल्हा मिनरल फाउंडेशन ट्रस्ट फंड (यापुढे “DMF” म्हणून संदर्भित) च्या संलग्न आर्थिक विवरणांचे आम्ही लेखापरीक्षण केले आहे. ०१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठी. आर्थिक विवरणांमध्ये ३१.०३.२०२३ रोजीच्या ताळेबंद आणि मिळकत आणि खर्च खाते आणि त्यासोबत जोडलेले आहे.

आमच्या मते, सोबत जोडलेले ३१.०३.२०२३ या वर्षाची आर्थिक विवरण पत्रके आपणास आर्थिक स्थितीचे खरे उद्दिष्ट दर्शवतात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने जारी केलेल्या लेखा मानकांनुसार आर्थिक वर्षाची कामगिरी पार पाडलेली आहे.

मताचा आधार —

लेखापरीक्षकांच्या मानकांनुसार आम्ही लेखापरीक्षण केलेले आहे. त्या मानकांखालील आमच्या जबाबदाऱ्या आम्ही लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये वर्णन केलेल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CODE OF ETHICS नुसार आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही आमच्या इतर नैतिक जबाबदारी पूर्ण केल्या आहेत. आम्हाला मिळालेली लेखापरीक्षणाची माहिती आमचे मत मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी आहे असे आम्ही गृहीत धरतो.

DMF ची व्यवस्थापकीय समिती (यापुढे “व्यवस्थापन” म्हणून संदर्भित) ही आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यासाठी जबाबदार आहे जे घडामोडींच्या स्थितीचे खरे आणि निष्पक्ष दृश्य देते.

भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या लेखा तत्वानुसार ऑपरेशन्स आणि संस्थेच्या रोख प्रवाहाचे परिणाम या जबाबदारीमध्ये आर्थिक स्टेटमेन्ट तयार करणे आणि सादर करणे याशी संबंधित अंतर्गत नियंत्रणाची रचना, अंमलबजावणी आणि देखभाल यांचा समावेश आहे जे खरे आणि न्याय्य दृश्य देतात आणि भौतिक चुकीच्या विधानापासून मुक्त असतात, मग ते फसवणूक किंवा त्रुटीमुळे असोत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं.:- ०३४३९७

दिनांक :- १६/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN : 26034397GUFTLY2515

निरीक्षण —

- लेखापरीक्षणाच्या कालावधीत, सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून केवळ DMF च्या पावत्या आल्या आणि ट्रस्टने रोख किंवा बँकेद्वारे कोणताही खर्च केलेला नाही असे आम्ही निरीक्षण केले आहे. बँकेने फक्त बँक शुल्क डेबिट केले होते.
- बचत खात्यासाठी एकच बँक खाते ठेवण्यात आले आहे.
- विविध तालुक्यांकडून DMF ला देय देण्याबाबत पत्र सादर करण्यात एकसमानता नाही.
- बँकेतील अनादर झालेल्या धनादेशांबाबत ट्रस्टने योग्य पाठपुरावा प्रक्रिया अवलंबली पाहिजे.
- सर्व तालुका स्तरावर प्रत्येक कंत्राटदारासाठी योग्य लेजर खाती उघडली जावी, ज्यामुळे विशिष्ट कंत्राटदाराची नेमकी स्थिती कळेल.
- DMF निधीच्या प्राप्तीसाठी योग्य तालुका प्रमुख उपलब्ध नसल्यास रॉयल्टीवर १०% मध्ये आकडे एकत्रित केले जातात.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १६/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

जिल्हा खनिज विभाग, सातारा

रिसीट आणि पेमेंट खाते

०१/०४/२०२२ — ३१/०३/२०२३

रिसीट	रुपये	रुपये	पेमेंट	रुपये	रुपये
आरंभीची शिल्लक		२८७७७८३२.८७	खर्च		
स्टेट बँक ऑफ इंडिया	२८७७७८३२.८७		हिशोबलेखन खर्च	३६०००.००	९७४४४७१.००
			जाहिरात खर्च	४४९५२४.००	
डी. एम. एफ. रॉयल्टी वरती मिळालेली रक्कम		४३४८२१५६.००		११४४००.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी कराड	१२४३५०७८.००		ऑडिट फि		
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी खंडाळा	१८१०८१५.००		बँक चार्जेस	१६५२	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी कोरेगाव	२०३७१७०.००		सल्लागार फि	१३७६२००.००	
	२६१४५४९.००		आफिस देखभाल खर्च	१३७६२००.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी माण			रस्ता काम मुख्य लेखा वित्त अधिकारी	१७३०६३७.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी पाटण	९९८०८२.००		ZP		
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी फलटण	१११२८०३१.००		टेक्निकल रिपोर्ट (दगड खान)	५१९२०००.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी सातारा	७०८७६९४.००		वाहतुक खर्च	३१२०००.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी वडुज (खटाव)	१२६८९०६.००		कॉम्प्यूटर	१५६६५०.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी वाई	२८८६८६२.००		झेरॉक्स मशीन	४२६७९.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी मेढा (जावली)	१२०१९१५.००		टि. डी. एस.	३२७२९.००	
१० टक्के डी. एम. एफ. रॉयल्टी महाबळेश्वर	१३०५४.००		अखेर शिल्लक		६२५१५५१७.८७
			स्टेट बँक ऑफ इंडिया	६२५१५५१७.८७	
एकूण		७२२५९९८८.८७	एकूण		७२२५९९८८.८७

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफ आर एन : १००२३१W

एम. नं. : ०३४३९७

UDIN : 26034397GUFTLY2515

In Preparing the financial statements, management is responsible for assessing the entity's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the entity or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those charged with governance are responsible for overseeing the entity's financial reporting process.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

Our objectives are to obtain responsible assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

Further to our comments in the notes of accounts annexed annexure "A" herewith, we report that:

- a) The Balance Sheet and Income and Expenditure Account are in agreement with books of accounts. The financial statements are prepared by the management.
- b) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge are necessary for the purpose of audit except financial transitions took place at all talukas of Satara District.
- c) In our opinion and to the best of our knowledge and according to the information given to us, the aforesaid Balance Sheet and Income and Expenditure Account give a true and fair view.
 - i) In case of the Balance Sheet of the above said Trust as at 31/03/2024 and
 - ii) In case of Income and Expenditure Account of the excess of Income over Expenditure credited to project fund account.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place: Satara

Date : 15/06/2026

UDIN: 26034397RYNGYG4615

AUDITOR'S REPORT

Opinion

We have audited the enclosed Financial Statements of District Mineral Foundation Trust Fund (hereinafter referred to as "DMF") of District Office, Satara formed under sub-section (1) of section 9B of the Mines and Minerals (Development and Regulation) Act 1957 for the period from 01 April 2023 to 31 March 2024. The financial statements comprise of Balance Sheet as on 31.03.2024 and Income and Expenditure Account and Receipt and Payment Account Annexed herewith, for the year ended on that date.

In our opinion, the accompanying financial statements give a true and fair view of the financial position of the Trust as at March 31, 2024, and of its financial performance for the year then ended in accordance with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI).

Basis of opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by ICAI. Our responsibilities under those standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the entity in accordance with the Code of Ethics issued by ICAI and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements

The Managing Committee of the DMF (Hereinafter referred to as "Management") is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the state of affairs, results of operations and cash flows of the entity in accordance with the accounting principles generally accepted in India. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 15/06/2026

UDIN: 26034397RYNGYG4615

Observations –

- a. During the period under audit, we have observed that there were only receipts of DMF from the all Talukas under Satara district and no any expenses were made by the trust through cash or bank. Only bank charges were debited by the Bank.
- b. There is one bank account maintained for the savings account.
- c. There is no uniformity in presenting letters regarding payment to DMF's by different Talukas.
- d. Appropriate follow up procedure should be adopted by the trust regarding dishonoured cheques in bank.
- e. Proper ledger accounts should be opened for each contractor at all Taluka level, which will give the exact position of the particular Contractor.
- f. Where there is no proper taluka head available for receipt of DMF fund the figures are consolidated in 10% DMF on Royalty.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 15/06/2026

DISTRICT MINERAL FOUNDATION, SATARA
Receipt & Payment Account
For the year ended 31 st March, 2024

Receipt		Amount	Payment		Amount
To Opening Balance State Bank of India	6,25,15,518.00	6,25,15,518.00	By Expenses Village Development Fund Advertisement Expenses Travelling Expenses (Kiran Tour and Travel) FID Loan	2,46,480.00 2,59,407.00 7,13,440.00 177.00	12,19,504.00
To DMF on Royalty Received		5,37,59,246.00	By Closing Balance State Bank of India	11,50,55,260.00	11,50,55,260.00
Total		11,62,74,764.00	Total		11,62,74,764.00

For Ajit P. Ranade & Co.
Chartered Accountants
FRN. 100231W

CA Ajit P. Ranade
Partner
M. No. 034397
UDIN : 26034397RYNGYG4615

वित्तीय विवरणपत्रे तयार करताना, आर्थिक विवरणपत्रक तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, आमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधातील महत्वाच्या बाबी चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल.

ज्याच्यावर प्रशासनाचे शुल्क आकारले जाते त्या घटकांच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यास जबाबदार आहे.

लेखापरिक्षकाची जबाबदारी आर्थिक वर्षाच्या विवरणपत्रकासाठी

आर्थिक विवरणपत्रके चुकीच्या विधानापासून मुक्त आहेत की नाहीत आणि चुकीच्या किंवा फसवणूकीच्या गोष्टीवर मत व्यक्त करणे ही आमची उद्दिष्टे आहेत. वाजवी आश्वासन हे उच्च पातळीचे आश्वासन आहे, परंतु SAs नुसार केलेल्या लेखापरीक्षणानुसार या भौतिक चुकांचे विधान शोधून काढेल असे नाही. चुकीच्या विधानामुळे फसवणूक किंवा चुका उद्भवू शकतात आणि वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे ही विधाने वापर करत्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात.

या सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” खात्यांच्या नोट्समधील आमच्या टिप्पण्यांनंतर, आम्ही अहवाल देतो की;

अ) ताळेबंद पत्रक आणि उत्पन्न आणि खर्च खाते हिशोबांच्या पुस्तकाशी जुळत आहेत. आर्थिक विवरणपत्रे व्यवस्थापनाद्वारे तयार केलेले आहेत.

ब) सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झालेली आर्थिक स्थित्यंतरे वगळता लेखा परीक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि स्पष्टीकरणे आम्ही प्राप्त केली आहेत.

क) आमच्या मते आणि आमच्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, उपरोक्त ताळेबंद आणि उत्पन्न आणि खर्च खाते खरा आणि न्याय्य आहे.

- ताळेबंदपत्रकाच्या संबंधात ट्रस्टच्या बाबतीत ३१.०३.२०२४
- प्रकल्प निधी खात्यात जमा केलेल्या खर्चापेक्षा उत्पन्नाचे प्रमाण जास्त झाल्यास उत्पन्न आणि खर्च खात्याच्या बाबतीत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक


एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १५/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN: 26034397RYNGYG4615



लेखापरिक्षण अहवाल

मत —

खाण व खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७ च्या कलम ९ब च्या पोट कलम (१) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कार्यालय, सातारा यांच्या जिल्हा मिनरल फाउंडेशन ट्रस्ट फंड (यापुढे “DMF” म्हणून संदर्भित) च्या संलग्न आर्थिक विवरणांचे आम्ही लेखापरीक्षण केले आहे. ०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी. आर्थिक विवरणांमध्ये ३१.०३.२०२४ रोजीच्या ताळेबंद आणि मिळकत आणि खर्च खाते आणि त्यासोबत जोडलेले आहे.

आमच्या मते, सोबत जोडलेले ३१.०३.२०२४ या वर्षाची आर्थिक विवरण पत्रके आपणास आर्थिक स्थितीचे खरे उद्दिष्ट दर्शवतात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने जारी केलेल्या लेखा मानकांनुसार आर्थिक वर्षाची कामगिरी पार पाडलेली आहे.

मताचा आधार —

लेखापरीक्षकांच्या मानकांनुसार आम्ही लेखापरीक्षण केलेले आहे. त्या मानकांखालील आमच्या जबाबदाऱ्या आम्ही लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये वर्णन केलेल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CODE OF ETHICS नुसार आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही आमच्या इतर नैतिक जबाबदारी पूर्ण केल्या आहेत. आम्हाला मिळालेली लेखापरीक्षणाची माहिती आमचे मत मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी आहे असे आम्ही गृहीत धरतो.

DMF ची व्यवस्थापकीय समिती (यापुढे “व्यवस्थापन” म्हणून संदर्भित) ही आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यासाठी जबाबदार आहे जे घडामोडींच्या स्थितीचे खरे आणि निष्पक्ष दृश्य देते.

भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या लेखा तत्वानुसार ऑपरेशन्स आणि संस्थेच्या रोख प्रवाहाचे परिणाम या जबाबदारीमध्ये आर्थिक स्टेटमेन्ट तयार करणे आणि सादर करणे याशी संबंधित अंतर्गत नियंत्रणाची रचना, अंमलबजावणी आणि देखभाल यांचा समावेश आहे जे खरे आणि न्याय्य दृश्य देतात आणि भौतिक चुकीच्या विधानापासून मुक्त असतात, मग ते फसवणूक किंवा त्रुटीमुळे असोत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं.:- ०३४३९७

दिनांक :- १५/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN : 26034397RYNGYG4615

निरीक्षण —

- लेखापरीक्षणाच्या कालावधीत, सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून केवळ DMF च्या पावत्या आल्या आणि ट्रस्टने रोख किंवा बँकेद्वारे कोणताही खर्च केलेला नाही असे आम्ही निरीक्षण केले आहे. बँकेने फक्त बँक शुल्क डेबिट केले होते.
- बचत खात्यासाठी एकच बँक खाते ठेवण्यात आले आहे.
- विविध तालुक्यांकडून DMF ला देय देण्याबाबत पत्र सादर करण्यात एकसमानता नाही.
- बँकेतील अनादर झालेल्या धनादेशांबाबत ट्रस्टने योग्य पाठपुरावा प्रक्रिया अवलंबली पाहिजे.
- सर्व तालुका स्तरावर प्रत्येक कंत्राटदारासाठी योग्य लेजर खाती उघडली जावी, ज्यामुळे विशिष्ट कंत्राटदाराची नेमकी स्थिती कळेल.
- DMF निधीच्या प्राप्तीसाठी योग्य तालुका प्रमुख उपलब्ध नसल्यास रॉयल्टीवर १०% मध्ये आकडे एकत्रित केले जातात.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १५/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

जिल्हा खनिज विभाग, सातारा रिसीट आणि पेमेंट खाते ०१/०४/२०२३ — ३१/०३/२०२४					
रिसीट	रुपये	रुपये	पेमेंट	रुपये	रुपये
आरंभीची शिल्लक स्टेट बँक ऑफ इंडिया डी. एम. एफ. रॉयल्टी वरती मिळालेली रक्कम	६२५१५५१८	६२५१५५१८	खर्च		
			जाहिरात खर्च	२५९४०७	१२१९५०४
			गाव विकास निधी	२४६४८०	
			वाहतुक खर्च	७१३४४०	
		५३७५९२४६	एफ आय डी लोन	१७७	
			अखेर शिल्लक		११५०५५२६०
			स्टेट बँक ऑफ इंडिया	११५०५५२६०	
एकूण		११६२७४७६४	एकूण		११६२७४७६४
अजित पी. रानडे अँड कंपनी सनदी लेखापरीक्षक एफ आर एन : १००२३१W एम. नं. : ०३४३९७ UDIN : 26034397RYNGYG4615					

In Preparing the financial statements, management is responsible for assessing the entity's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the entity or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those charged with governance are responsible for overseeing the entity's financial reporting process.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

Our objectives are to obtain responsible assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

Further to our comments in the notes of accounts annexed annexure "A" herewith, we report that:

- a) The Balance Sheet and Income and Expenditure Account are in agreement with books of accounts. The financial statements are prepared by the management.
- b) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge are necessary for the purpose of audit except financial transitions took place at all talukas of Satara District.
- c) In our opinion and to the best of our knowledge and according to the information given to us, the aforesaid Balance Sheet and Income and Expenditure Account give a true and fair view.
 - i) In case of the Balance Sheet of the above said Trust as at 31/03/2025 and
 - ii) In case of Income and Expenditure Account of the excess of Income over Expenditure credited to project fund account.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place: Satara

Date: 15/06/2026

UDIN: 26034397DBSQVI1857

AUDITOR'S REPORT

Opinion

We have audited the enclosed Financial Statements of District Mineral Foundation Trust Fund (hereinafter referred to as "DMF") of District Office, Satara formed under sub-section (1) of section 9B of the Mines and Minerals (Development and Regulation) Act 1957 for the period from 01 April 2024 to 31 March 2025. The financial statements comprise of Balance Sheet as on 31.03.2025 and Income and Expenditure Account and Receipt and Payment Account Annexed herewith, for the year ended on that date.

In our opinion, the accompanying financial statements give a true and fair view of the financial position of the Trust as at March 31, 2025, and of its financial performance for the year then ended in accordance with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI).

Basis of opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by ICAI. Our responsibilities under those standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the entity in accordance with the Code of Ethics issued by ICAI and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements

The Managing Committee of the DMF (Hereinafter referred to as "Management") is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the state of affairs, results of operations and cash flows of the entity in accordance with the accounting principles generally accepted in India. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 15/06/2026

UDIN: 26034397DBSQVI1857

Observations –

- a. During the period under audit, we have observed that there were only receipts of DMF from the all Talukas under Satara district and no any expenses were made by the trust through cash or bank. Only bank charges were debited by the Bank.
- b. There is one bank account maintained for the savings account.
- c. There is no uniformity in presenting letters regarding payment to DMF's by different Talukas.
- d. Appropriate follow up procedure should be adopted by the trust regarding dishonoured cheques in bank.
- e. Proper ledger accounts should be opened for each contractor at all Taluka level, which will give the exact position of the particular Contractor.
- f. Where there is no proper taluka head available for receipt of DMF fund the figures are consolidated in 10% DMF on Royalty.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 15/06/2026

जिल्हा खनिज विभाग, सातारा रिसीट आणि पेमेंट खाते ०१/०४/२०२४ – ३१/०३/२०२५					
रिसीट	रुपये	रुपये	पेमेंट	रुपये	रुपये
आरंभीची शिल्लक स्टेट बँक ऑफ इंडिया डी. एम. एफ. रॉयल्टी वरती मिळालेली रक्कम	११५०५५२६०	११५०५५२६०	खर्च	३२५८२	२९९१२२२
			जाहिगत खर्च	२५०००००	
			गाव विकास निधी	४५८६४०	
		४४९३४२०३	वाहतुक खर्च		
			अखेर शिल्लक		१५६९९८२४१
			स्टेट बँक ऑफ इंडिया	१५६९९८२४१	
एकूण		१५९९८९४६३	एकूण		१५९९८९४६३
अजित पी. रानडे अॅन्ड कंपनी सनदी लेखापरीक्षक एफ आर एन : १००२३१W एम. नं. : ०३४३९७ UDIN : 26034397DBSQVI1857					

वित्तीय विवरणपत्रे तयार करताना, आर्थिक विवरणपत्रक तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, आमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधातील महत्वाच्या बाबी चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल.

ज्याच्यावर प्रशासनाचे शुल्क आकारले जाते त्या घटकांच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यास जबाबदार आहे.

लेखापरिक्षकाची जबाबदारी आर्थिक वर्षाच्या विवरणपत्रकासाठी

आर्थिक विवरणपत्रके चुकीच्या विधानापासून मुक्त आहेत की नाहीत आणि चुकीच्या किंवा फसवणूकीच्या गोष्टीवर मत व्यक्त करणे ही आमची उद्दिष्टे आहेत. वाजवी आश्वासन हे उच्च पातळीचे आश्वासन आहे, परंतु SAs नुसार केलेल्या लेखापरीक्षणानुसार या भौतिक चुकांचे विधान शोधून काढेल असे नाही. चुकीच्या विधानामुळे फसवणूक किंवा चुका उद्भवू शकतात आणि वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे ही विधाने वापर करत्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात.

या सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” खात्यांच्या नोट्समधील आमच्या टिप्पण्यांनंतर, आम्ही अहवाल देतो की;

अ) ताळेबंद पत्रक आणि उत्पन्न आणि खर्च खाते हिशोबांच्या पुस्तकाशी जुळत आहेत. आर्थिक विवरणपत्रे व्यवस्थापनाद्वारे तयार केलेले आहेत.

ब) सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झालेली आर्थिक स्थित्यंतरे वगळता लेखा परीक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि स्पष्टीकरणे आम्ही प्राप्त केली आहेत.

क) आमच्या मते आणि आमच्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, उपरोक्त ताळेबंद आणि उत्पन्न आणि खर्च खाते खरा आणि न्याय्य आहे.

- ताळेबंदपत्रकाच्या संबंधात ट्रस्टच्या बाबतीत ३१.०३.२०२५
- प्रकल्प निधी खात्यात जमा केलेल्या खर्चापेक्षा उत्पन्नाचे प्रमाण जास्त झाल्यास उत्पन्न आणि खर्च खात्याच्या बाबतीत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक


एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १५/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN: 26034397DBSQVI1857



लेखापरिक्षण अहवाल

मत —

खाण व खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७ च्या कलम ९ब च्या पोट कलम (१) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कार्यालय, सातारा यांच्या जिल्हा मिनरल फाउंडेशन ट्रस्ट फंड (यापुढे “DMF” म्हणून संदर्भित) च्या संलग्न आर्थिक विवरणांचे आम्ही लेखापरीक्षण केले आहे. ०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी. आर्थिक विवरणांमध्ये ३१.०३.२०२५ रोजीच्या ताळेबंद आणि मिळकत आणि खर्च खाते आणि त्यासोबत जोडलेले आहे.

आमच्या मते, सोबत जोडलेले ३१.०३.२०२५ या वर्षाची आर्थिक विवरण पत्रके आपणास आर्थिक स्थितीचे खरे उद्दिष्ट दर्शवतात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने जारी केलेल्या लेखा मानकांनुसार आर्थिक वर्षाची कामगिरी पार पाडलेली आहे.

मताचा आधार —

लेखापरीक्षकांच्या मानकांनुसार आम्ही लेखापरीक्षण केलेले आहे. त्या मानकांखालील आमच्या जबाबदाऱ्या आम्ही लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये वर्णन केलेल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CODE OF ETHICS नुसार आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही आमच्या इतर नैतिक जबाबदारी पूर्ण केल्या आहेत. आम्हाला मिळालेली लेखापरीक्षणाची माहिती आमचे मत मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी आहे असे आम्ही गृहीत धरतो.

DMF ची व्यवस्थापकीय समिती (यापुढे “व्यवस्थापन” म्हणून संदर्भित) ही आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यासाठी जबाबदार आहे जे घडामोडींच्या स्थितीचे खरे आणि निष्पक्ष दृश्य देते.

भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या लेखा तत्वानुसार ऑपरेशन्स आणि संस्थेच्या रोख प्रवाहाचे परिणाम या जबाबदारीमध्ये आर्थिक स्टेटमेन्ट तयार करणे आणि सादर करणे याशी संबंधित अंतर्गत नियंत्रणाची रचना, अंमलबजावणी आणि देखभाल यांचा समावेश आहे जे खरे आणि न्याय्य दृश्य देतात आणि भौतिक चुकीच्या विधानापासून मुक्त असतात, मग ते फसवणूक किंवा त्रुटीमुळे असोत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं.:- ०३४३९७

दिनांक :- १५/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN : 26034397DBSQVI1857

निरीक्षण —

- लेखापरीक्षाच्या कालावधीत, सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून केवळ DMF च्या पावत्या आल्या आणि ट्रस्टने रोख किंवा बँकेद्वारे कोणताही खर्च केलेला नाही असे आम्ही निरीक्षण केले आहे. बँकेने फक्त बँक शुल्क डेबिट केले होते.
- बचत खात्यासाठी एकच बँक खाते ठेवण्यात आले आहे.
- विविध तालुक्यांकडून DMF ला देय देण्याबाबत पत्र सादर करण्यात एकसमानता नाही.
- बँकेतील अनादर झालेल्या धनादेशांबाबत ट्रस्टने योग्य पाठपुरावा प्रक्रिया अवलंबली पाहिजे.
- सर्व तालुका स्तरावर प्रत्येक कंत्राटदारासाठी योग्य लेजर खाती उघडली जावी, ज्यामुळे विशिष्ट कंत्राटदाराची नेमकी स्थिती कळेल.
- DMF निधीच्या प्राप्तीसाठी योग्य तालुका प्रमुख उपलब्ध नसल्यास रॉयल्टीवर १०% मध्ये आकडे एकत्रित केले जातात.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १५/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

जिल्हा खनिज विभाग, सातारा रिसीट आणि पेमेंट खाते ०१/०४/२०२४ — ३१/०३/२०२५					
रिसीट	रुपये	रुपये	पेमेंट	रुपये	रुपये
आरंभीची शिल्लक स्टेट बँक ऑफ इंडिया डी. एम. एफ. रॉयल्टी वरती मिळालेली रक्कम	११५०५५२६०	११५०५५२६०	खर्च	३२५८२	२९९१२२२
			जाहिगत खर्च	२५०००००	
			गाव विकास निधी	४५८६४०	
		४४९३४२०३	वाहतुक खर्च		
			अखेर शिल्लक		१५६९९८२४१
			स्टेट बँक ऑफ इंडिया	१५६९९८२४१	
एकूण		१५९९८९४६३	एकूण		१५९९८९४६३
अजित पी. रानडे अँड कंपनी सनदी लेखापरीक्षक एफ आर एन : १००२३१W एम. नं. : ०३४३९७ UDIN : 26034397DBSQVI1857					

In Preparing the financial statements, management is responsible for assessing the entity's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the entity or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those charged with governance are responsible for overseeing the entity's financial reporting process.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

Our objectives are to obtain responsible assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

Further to our comments in the notes of accounts annexed annexure "A" herewith, we report that:

- a) The Balance Sheet and Income and Expenditure Account are in agreement with books of accounts. The financial statements are prepared by the management.
- b) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge are necessary for the purpose of audit except financial transitions took place at all talukas of Satara District.
- c) In our opinion and to the best of our knowledge and according to the information given to us, the aforesaid Balance Sheet and Income and Expenditure Account give a true and fair view.
 - i) In case of the Balance Sheet of the above said Trust as at 31/03/2026 and
 - ii) In case of Income and Expenditure Account of the excess of Income over Expenditure credited to project fund account.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place: Satara

Date : 16/06/2026

UDIN: 26034397LCZJAN4488

AUDITOR'S REPORT

Opinion

We have audited the enclosed Financial Statements of District Mineral Foundation Trust Fund (hereinafter referred to as "DMF") of District Office, Satara formed under sub-section (1) of section 9B of the Mines and Minerals (Development and Regulation) Act 1957 for the period from 01 April 2025 to 31 March 2026. The financial statements comprise of Balance Sheet as on 31.03.2026 and Income and Expenditure Account and Receipt and Payment Account Annexed herewith, for the year ended on that date.

In our opinion, the accompanying financial statements give a true and fair view of the financial position of the Trust as at March 31, 2026, and of its financial performance for the year then ended in accordance with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI).

Basis of opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by ICAI. Our responsibilities under those standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the entity in accordance with the Code of Ethics issued by ICAI and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements

The Managing Committee of the DMF (Hereinafter referred to as "Management") is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the state of affairs, results of operations and cash flows of the entity in accordance with the accounting principles generally accepted in India. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 16/06/2026

UDIN: 26034397LCZJAN4488

Observations –

- a. During the period under audit, we have observed that there were only receipts of DMF from the all Talukas under Satara district and no any expenses were made by the trust through cash or bank. Only bank charges were debited by the Bank.
- b. There is one bank account maintained for the savings account.
- c. There is no uniformity in presenting letters regarding payment to DMF's by different Talukas.
- d. Appropriate follow up procedure should be adopted by the trust regarding dishonoured cheques in bank.
- e. Proper ledger accounts should be opened for each contractor at all Taluka level, which will give the exact position of the particular Contractor.
- f. Where there is no proper taluka head available for receipt of DMF fund the figures are consolidated in 10% DMF on Royalty.

For Ajit P. Ranade & Co.

Chartered Accountants

FRN. 100231W

Ajit P. Ranade

Partner

M. No. 034397

Place : Satara

Date: 16/06/2026

DISTRICT MINERAL FOUNDATION, SATARA
Receipt & Payment Account
For the year ended 31 st March, 2026

Receipt		Amount	Payment		Amount
To Opening Balance State Bank of India	15,69,98,241.00	15,69,98,241.00	By Expenses Village Development Fund Travelling Expenses	2,98,20,702.00 3,56,720.00	3,01,77,422.00
To DMF on Royalty Received		8,03,15,701.00	By Closing Balance State Bank of India	20,71,36,520.00	20,71,36,520.00
Total		23,73,13,942.00	Total		23,73,13,942.00

For Ajit P. Ranade & Co.
Chartered Accountants
FRN. 100231W

CA Ajit P. Ranade
Partner
M. No. 034397
UDIN : 26034397LCZJAN4488

वित्तीय विवरणपत्रे तयार करताना, आर्थिक विवरणपत्रक तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, अमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधातील महत्वाच्या बाबी चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल.

ज्याच्यावर प्रशासनाचे शुल्क आकारले जाते त्या घटकांच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यास जबाबदार आहे.

लेखापरिक्षकाची जबाबदारी आर्थिक वर्षाच्या विवरणपत्रकासाठी

आर्थिक विवरणपत्रके चुकीच्या विधानापासून मुक्त आहेत की नाहीत आणि चुकीच्या किंवा फसवणूकीच्या गोष्टीवर मत व्यक्त करणे ही आमची उद्दिष्टे आहेत. वाजवी आश्वासन हे उच्च पातळीचे आश्वासन आहे, परंतु SAs नुसार केलेल्या लेखापरीक्षणानुसार या भौतिक चुकांचे विधान शोधून काढेल असे नाही. चुकीच्या विधानामुळे फसवणूक किंवा चुका उद्भवू शकतात आणि वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे ही विधाने वापर करत्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात.

या सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” खात्यांच्या नोट्समधील आमच्या टिप्पण्यांनंतर, आम्ही अहवाल देतो की;

अ) ताळेबंद पत्रक आणि उत्पन्न आणि खर्च खाते हिशोबांच्या पुस्तकाशी जुळत आहेत. आर्थिक विवरणपत्रे व्यवस्थापनाद्वारे तयार केलेले आहेत.

ब) सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झालेली आर्थिक स्थित्यंतरे वगळता लेखा परीक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि स्पष्टीकरणे आम्ही प्राप्त केली आहेत.

क) आमच्या मते आणि आमच्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, उपरोक्त ताळेबंद आणि उत्पन्न आणि खर्च खाते खरा आणि न्याय्य आहे.

- ताळेबंदपत्रकाच्या संबंधात ट्रस्टच्या बाबतीत ३१.०३.२०२६
- प्रकल्प निधी खात्यात जमा केलेल्या खर्चापेक्षा उत्पन्नाचे प्रमाण जास्त झाल्यास उत्पन्न आणि खर्च खात्याच्या बाबतीत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक


एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १६.०६.२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN: 26034397LCZJAN4488



लेखापरीक्षण अहवाल

मत —

खाण व खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७ च्या कलम ९ब च्या पोट कलम (१) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कार्यालय, सातारा यांच्या जिल्हा मिनरल फाउंडेशन ट्रस्ट फंड (यापुढे “DMF” म्हणून संदर्भित) च्या संलग्न आर्थिक विवरणांचे आम्ही लेखापरीक्षण केले आहे. ०१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी. आर्थिक विवरणांमध्ये ३१.०३.२०२६ रोजीच्या ताळेबंद आणि मिळकत आणि खर्च खाते आणि त्यासोबत जोडलेले आहे.

आमच्या मते, सोबत जोडलेले ३१.०३.२०२६ या वर्षाची आर्थिक विवरण पत्रके आपणास आर्थिक स्थितीचे खरे उद्दिष्ट दर्शवतात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने जारी केलेल्या लेखा मानकांनुसार आर्थिक वर्षाची कामगिरी पार पाडलेली आहे.

मताचा आधार —

लेखापरीक्षकांच्या मानकांनुसार आम्ही लेखापरीक्षण केलेले आहे. त्या मानकांखालील आमच्या जबाबदाऱ्या आम्ही लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये वर्णन केलेल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CODE OF ETHICS नुसार आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही आमच्या इतर नैतिक जबाबदारी पूर्ण केल्या आहेत. आम्हाला मिळालेली लेखापरीक्षणाची माहिती आमचे मत मांडण्यासाठी योग्य आणि पुरेशी आहे असे आम्ही गृहीत धरतो.

DMF ची व्यवस्थापकीय समिती (यापुढे “व्यवस्थापन” म्हणून संदर्भित) ही आर्थिक विवरणपत्रे

तयार करण्यासाठी जबाबदार आहे जे घडामोडींच्या स्थितीचे खरे आणि निष्पक्ष दृश्य देते. भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या लेखा तत्वानुसार ऑपरेशन्स आणि संस्थेच्या रोख प्रवाहाचे परिणाम या जबाबदारीमध्ये आर्थिक स्टेटमेन्ट तयार करणे आणि सादर करणे याशी संबंधित अंतर्गत नियंत्रणाची रचना, अंमलबजावणी आणि देखभाल यांचा समावेश आहे जे खरे आणि न्याय्य दृश्य देतात आणि भौतिक चुकीच्या विधानापासून मुक्त असतात, मग ते फसवणूक किंवा त्रुटीमुळे असोत.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं.:- ०३४३९७

दिनांक :- १६/०६/२०२६

ठिकाण :- सातारा

UDIN : 26034397LCZJAN4488

निरीक्षण —

- लेखापरीक्षणाच्या कालावधीत, सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून केवळ DMF च्या पावत्या आल्या आणि ट्रस्टने रोख किंवा बँकेद्वारे कोणताही खर्च केलेला नाही असे आम्ही निरीक्षण केले आहे. बँकेने फक्त बँक शुल्क डेबिट केले होते.
- बचत खात्यासाठी एकच बँक खाते ठेवण्यात आले आहे.
- विविध तालुक्यांकडून DMF ला देय देण्याबाबत पत्र सादर करण्यात एकसमानता नाही.
- बँकेतील अनादर झालेल्या धनादेशांबाबत ट्रस्टने योग्य पाठपुरावा प्रक्रिया अवलंबली पाहिजे.
- सर्व तालुका स्तरावर प्रत्येक कंत्राटदारासाठी योग्य लेजर खाती उघडली जावी, ज्यामुळे विशिष्ट कंत्राटदाराची नेमकी स्थिती कळेल.
- DMF निधीच्या प्राप्तीसाठी योग्य तालुका प्रमुख उपलब्ध नसल्यास रॉयल्टीवर १०% मध्ये आकडे एकत्रित केले जातात.

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफआरएन :- १००२३१W

एम. नं. :- ०३४३९७

दिनांक :- १६ / ०६ / २०२६

ठिकाण :- सातारा

जिल्हा खनिज विभाग, सातारा

रिसीट आणि पेमेंट खाते

०१/०४/२०२५— ३१/०३/२०२६

रिसीट	रुपये	रुपये	पेमेंट	रुपये	रुपये
आरंभीची शिल्लक स्टेट बँक ऑफ इंडिया	१५६९९८२४१	१५६९९८२४१	खर्च गाव विकास निधी वाहतुक खर्च	२९८२०७०२ ३५६७२०	३०१७७४२२
डी. एम. एफ. रॉयल्टी वरती मिळालेली रक्कम		८०३१५७०१	अखेर शिल्लक स्टेट बँक ऑफ इंडिया	२०७१३६५२०	२०७१३६५२०
एकूण		२३७३१३९४२	एकूण		२३७३१३९४२

अजित पी. रानडे अँड कंपनी

सनदी लेखापरीक्षक

एफ आर एन : १००२३१W

एम. नं. : ०३४३९७

UDIN : 26034397LCZJAN4488